

370 कलम रद्द केल्यामुळे काश्मीर विकासात सहभागी: केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

आता काश्मीरच्या विकासाला मिळणार गती : सुधीर मुनगंटीवार

चंद्रपुरात आर्टिकल 370 जनजागरण कार्यक्रम संपन्न

चंद्रपूर, दि. 27: सप्टेंबर संविधानातील 370 कलमामुळे काश्मीरमध्ये दहशतवादासारख्या असंख्य समस्या निर्माण झाल्या होत्या. परंतु कलम रद्द करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात फार मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या कलमाला कोणीही हात लावू शकत नाही, अशी स्थिती देशांमध्ये असताना एक संसदीय कामकाज मंत्री म्हणून कलम रद्द करण्याचा बिल पारित करण्याची संधी मिळाली हे आयुष्याचे फळ आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे काश्मीर खऱ्या अर्थाने विकासात सहभागी झाले, असे उद्गार देशाचे कोळसा तसेच संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काढले. दिनांक 27 सप्टेंबर 2019 रोजी आयोजित आर्टिकल 370 जनजागरण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी राज्याचे वित्त नियोजन वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार नाना श्यामकुळे, आमदार संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, महापौर अंजलीताई घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार संजय देवतळे, जैनुद्दीन जव्हेरी, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे सभापती ब्रिजभूषण पाझारे, महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे, नगरसेवक सुभाष कासनगोट्टवार प्रामुख्याने उपस्थित होते.

भारताला ब्रिटिश संसदेच्या कायद्यामुळे स्वातंत्र्य मिळाले. परंतु त्या कायद्यात असलेल्या तरतुदीमुळे देशातील इतर 500 पेक्षा जास्त संस्थाने स्वतंत्र भारतामध्ये समाविष्ट झाली नव्हती. परंतु तात्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या पोलादी निर्णयामुळे जुनागड व हैदराबाद सह सर्व संस्थानाचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण झाले. परंतु काश्मीरचा मुद्दा पूर्णता सुटला नाही. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध असतानाही 370 कलमाद्वारे या राज्याला विशेष दर्जा प्रदान करण्यात आला. परंतु हे अस्थायी कलम अशी त्यांनी नोंद करून ठेवल्याने ते रद्द करण्याची ऐतिहासिक कामगिरी सरकारला करता आली. हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात 2/3 च्या बहुमताने मंजूर करता आले, अशी माहिती देत त्यांनी तात्कालीन सरकारच्या अनेक चुकांवर बोट ठेवले.

या कालमामुळे काश्मीरमध्ये देशाच्या संसदेने पारित केलेले 120 कायद्यांची अंमलबजावणी करता आली नाही. परंतु 5 ऑगस्ट 2019 नंतर ही संधी उपलब्ध झाली आहे. संपूर्ण जम्मू-काश्मीर राज्य दहशतवादाखाली असल्याने 42 हजार नागरिकांना नाहक प्राण गमवावे लागले होते. परंतु या दोन

महिन्यात काश्मीरमध्ये एकही मृत्यू झालेला नाही. काश्मीर राज्याची जनता अतिशय सुरक्षित असून संपूर्ण राज्यातील फक्त 6 पोलीस स्टेशन अंतर्गत 144 कलम लागू आहे. त्यामुळे काश्मीर मधील जनता खरेखुरे स्वातंत्र्य उपभोगत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

शेजारच्या पाकिस्तानला कोणताही अधिकार नसतानाही त्यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्रामध्ये अपील केली. परंतु पाकिस्तानला एकाही देशाने सहकार्य केले नाही. हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उत्कृष्ट परराष्ट्र धोरणाचे द्योतक आहे. देशात अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी सुरू असून प्रधानमंत्री पिक विमा योजना, आयुष्यमान भारत योजनांचा उल्लेख त्यांनी केला. तसेच महाराष्ट्र सरकारने केलेल्या विकासाच्या कामांचे त्यांनी कौतुक केले. सोबतच एक वित्तमंत्री म्हणून नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या नफ्यातल्या बजेटचा तसेच जिल्ह्यात राबवलेल्या अनेक विकासकामांचा विशेष उल्लेख केला. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबोधित केले. यामध्ये देशात कोळसा उत्पादनात अव्वल असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा मंत्री तथा संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांचे स्वागत करत केंद्र सरकारच्या भविष्यातील विकासाच्या कामाला शुभेच्छा दिल्या. तसेच प्रल्हाद जोशी यांचा देशभक्त मंत्री असा उल्लेख करत केंद्रीय मंत्र्यांचा कार्यभार सांभाळताना सुद्धा देशबांधव या नात्याने चंद्रपूरच्या नागरिकांशी हितगूज साधण्यासाठी आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. भारताच्या संविधानात अस्थायी असलेले कलम 370 रद्द करून देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा झंजावात व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा त्सुनामी अनुभवला. यामुळे काश्मीरमधील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांना आरक्षण मिळेल. 1993 चा मानव अधिकार कायदा ही इथे लागू होणार असून देशाचा तिरंगा आता प्रत्येक ठिकाणी फडकणार आहे, अशी माहिती दिली. चंद्रपूर नागरिकांच्या वतीने केंद्र सरकारचे अभिनंदन केले. एक भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा ध्वज फडकावला होता. आता प्रधानमंत्री या नात्याने 370 कलम रद्द करून संकल्पपूर्ती केली आणि हजारो शहिदांना तसेच बाबासाहेब आंबेडकर, श्यामाप्रसाद मुखर्जी, सुभाषचंद्र बोस भगतसिंग यांना आदरांजली अर्पित केली, असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले.

यावेळी कलम 370 संदर्भात माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. तसेच ही पुस्तिकेच्या निर्मितीसाठी परिश्रम करणाऱ्या लेखक, संपादक व प्रकाशकांचा सन्मान करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांचाही सन्मान करण्यात आला. सोबतच वनमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्ष लागवड अभियानाला सुरुवात केली होती. या अभियानाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल त्यांचाही केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी केले.